

Regd. Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093, India Tel.: +91-22-6694 1800 • Fax: +91-22-6694 1818 • E-mail: contact@seamec.in • CIN: L63032MH1986PLC154910

SEAMEC/BSE/SMO/1507/2022

July 15, 2022

BSE Limited Phirojee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001

Trading Symbol: 526807

Sub: Newspaper Advertisement for completion of dispatch of Notice convening the 35th Annual General Meeting along with Annual Report FY 2021-22

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") read with Part A of Schedule III of the Listing Regulations, attached herewith are the copies of advertisement published in newspapers on July 15, 2022 in Financial Express (English) and Navshakti (Marathi) relating to completion of dispatch of Notice convening the 35th Annual General Meeting along with Integrated Annual Report for fiscal 2021-22 to the members of the Company.

The above information is also made available on the Company's website www.seamec.in.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours Faithfully, For SEAMEC LIMITED

S.N. Mohanty

J.Mmm

President - Corporate Affairs, Legal and Company Secretary













shorter-dated maturities. The threat of a US down-

Source: Bloomberg

fronting Indian bonds after a weakening rupee and accelerating inflation propelled benchmark yields to the high-

turn is the latest risk con- est in over two years in June. A slowdown in the world's biggest economy may exacerbate the pressure from outflows, after global funds sold

India S Korea Malaysia China Thailand Indonesia

Note: Average basis point move over a 10-day period in the lead

up to a scenario where the Treasury curve inverted

the notes for five months through June.

Ruplee debt has

most sensitive to an

inversion of the US

curve in the past

proven to be the

"In India's case, the sense is that a sharp selloff in rupee bonds will dominate initially

declined in tandem with a slide in the rupee. The currency is now hovering close to a record low against the dollar as elevated commodity prices stoke inflation and boost the subsidy bill. The options market is pricing in a 64% chance that the rupee will weaken to 82 per greenback in the next six months from around 79.6

To make matters worse,

duct outright bond purchases. There may be little respite

for rupee bonds in the near term. Overnight indexed swaps are pricing in another 150 basis points of rate hikes from the RBI over the next 12 months as retail inflation has remained above the central bank's 2%-6% target for six straight months.

- BLOOMBERG

Are India's richest men about to battle over \$2 customers?

IT WAS TOO quiet to last. A sustained and brutal destruction of capital in India's telecom industry was only just starting to give way to a period of peace and calm. The three operators who survived out of the dozen on the scene in 2016 must have been grateful for the end to a debilitating price war. Stable market shares and decent per-user revenuewould support the next round of

So imagine the anxiety that bubbled up on the news that billionaire Gautam Adani — the port and airport owner who's so far had nothing to do with telecom - will bid for 5G spectrum in this month's auction.

Sixyears, ago it was another tycoon - Mukesh Ambani - who disrupted India's wireless market with cheap data and free calls. He's now the market leader with 410 million subscribers. To core telco revenue, add services like digital advertising, e-health and mobile education, where big rewards are still some years away. All told, Ambani's Iio Platforms, in which Meta Platforms and Alphabet are investors, is a \$95 billion enterprise, 17% bigger than the hydrocarbons empire he inherited from his dad, according to Jefferies.

Should Ambani now prepare for an Adani assault? They're rivals who have so far managed to move in separate orbits. Ambani built up scale in consumer businesses like telecom and retail to shed the group's overdependence on refining and petrochemicals. Adaniwent after industrial and utilityscale customers in transportation, coal and power. But they now have overlapping ambitions, for instance in renewables and media. Analysts at Motilal Oswal in Mumbai are noticing a 'consumer bent' within the Adani group, which could extend beyond owning the country's No. 1 edible oil brand. Could telecom become a battlefield for two of the world's richest people?

The Adani group is ruling out any such plans. Analysts, too, are sceptical if it's worth fighting over the sector. Jio and Bharti Airtel, the No. 2 player, are on a strong wicket financially. Vodafone Idea has skirted bankruptcy or slumpsale—thefatethatbefellseveral other players - thanks to a statemounted rescue. If Adani does decide on a full-fledged telecom entry by buying the struggling No. 3 player, it will



still require billions of dollars of capital

expenditure to backfill the telco's missing investment. And for what? Just \$2 per month per subscriber, which is what Jio is making now? It doesn't seem like an efficient use of the debt financing that propels the Adani juggernaut. The scope for a new telco is only in the enterprise space, the Bank of America analysts say.

There's some support for that view. For one thing, 5G will be a good fit for Adani's ambitious renewable-energy play. That \$70 billion investment commitment has two sides to it: Producing clean power and investing in data centres - "the largest energy-consuming industry to ever exist," he said at last year's Bloomberg India Economic Forum. Pairing high-speed spectrum

with a data centre makes sense. Otherin-house businesses, such as a planned super-app, could also benefit. "We are participating in the 5G spectrum auction to provide private network solutions along with enhanced cybersecurity in the airport, ports and logistics, power generation, transmission, distribution, and various manufacturing operations,"the Adani group said in a press statement, adding that the airwayes it wins at the auction may also be deployed in education, health care and skill development. The founder and his family recently announced that they would donate ₹600 billion to Adani Foundation, the philanthropy that would spearhead the social investments.

Still, it's unclear why Adani wants to join the auction when his operation can—as a captive non-public network - ask to be assigned spectrum by the government for 10 years without having to pay any license or entry free. "Spectrum acquired through auctions is expensive because it is eligible for commercial services," Jefferies researchers say. Since Adani is taking this route, it's fair to ask if this isn't a backdoor entry into consumer wireless. Ambani had followed the same playbook. In 2010, he acquired a tirry. obscure company that had surprised everyone by submitting the winning bidtoofferbroadbandinternet(but no phone calls) across India. In 2013, the government allowed voice services on the spectrum and Reliance got itself a pan-India licence. That's how Ambani entered telecom. There's nothing to rule out a repeat — this time by his rival.

Speculation about Adani's actual intentions in telecom won't end even ifhe puts up a modest showat the auction. If the 60-year-old, first-generation industry magnate from PM Narendra Modi's home state of Gujarat only wants to target enterprise-level customers, then he doesn't need to spend \$4 billion or more for buying 100 megahertz of spectrum across

India. On the other hand, if he does want to get into consumer wireless, now's too earlytoshowhiscards. After getting hold

of the spectrum in 2010, Ambani took six years to set up his network and yet caught his rivals napping. Could Adani's ultimate goal be to exploit bankers' and investors' memory of the carnage that took place after Ambani's 2016 entry? He could, in theory, raise the cost of capital for the entire industry - by keeping the market guessing about a possible clash of titans. Just the threat that Adani might eventually come after the \$2-per-month customer could see capital-starved Vodafone Idea buckle, in which case he could swoop in on it later. There's nothing more disquieting for an industry than to know that the hard-won peace will probably not last

- BLOOMBERG

Date: July 15, 2022 Place: Hyderabad

SALE NOTICE

Charbhuja Industries Private Limited(In Liquidation)
Liquidator: Mr Anil Goel Liquidator Address: E-10A Kailash Colony, Greater Kailashl, New Delhi -110048, Email: assetsale2@aaainsolvency in, assetsale1@aaainsolvency in anilgoel@aaainsolvency con Contact : (Mr. PuneetSachdeva/ Mr. Wasim) +91 8800865284

E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 18th, August 2022 at 3.00 pm to 5.00 pm (With unlimited extension of 5 minutes each) Last date of submission of EMD: 16" August, 2022

Sale of Assets and Properties owned by Charbhuja Industries Private Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai vide order dated 02nd May, 2019 (communicated to the Liquidator on 08th May, 2019). The sale will be done by he undersigned through the e-auction platform https://aaa.auctiontiger.net.

| Asset | Block | | EMD Amount | Incremental Value | |
|---|-------|-------------|---------------|----------------------|--|
| ndustrial Leasehold Land (MIDC) Plot no. J-19/2 located at loributi Industrial Area, Village Mandwa, TalukaHingna, pistrict-Nagpur admeasuring 10,000 sq. meters. | | 1.41 Crores | 14 Lacs | 5 Lacs | |

The E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS BASIS nrough approved service provider i.e. E-Procurement Technologies Limited and the terms and conditions sha be referred to at the website of the service provider i.e. https://aaa.auctiontiger.net and at the website of AAA nsolvency Professionals LLP i.e. https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/charbhuja

Anil Goel

Liquidator in the matter of Charbhuja Industries Private Limite IBBI (Regn. No IBBI/IPA-001/IP-00118/2017-18/10253 Address: E-10A, Kailash Colony, Greater Kailash I, New Delhi-110048 Email: assetsale1@aaainsolvency.in,anilgoel@aaainsolvency.com ContactNo.:+918800865284 (Mr. Puneet Sachdeva/ Mr. Wasim

Date:15.07.2022 Place:NewDelhi

Regd. Office: ICICI Bank Limited, ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Valdodara, Gujarat, Pin- 390007
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbal- 40051 Regional Office: ICICI Bank Limited, ICICI Bank Towers, Plot No.12, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Hyderabad-500032

PUBLIC NOTICE-AUCTION OF FINANCIAL ASSET

In terms of the policy of ICICI Bank Limited ("ICICI Bank") on Sale of Financial Assets and in line with the regulatory guidelines, ICICI Bankhereby invites EOIfrom interested ARCs/Banks/NBFCs/Fis for purchase of Non-Performing Asset ("Financial Asset") on the terms and conditions indicated herein. It is hereby clarified that confirmation of the name of successful bidder will be subject to final approval by the competent authority of ICICI

| THE RESERVE | Reserve Price | Term of Sale | | | |
|----------------|---|--|--|--|--|
| ₹130.0 million | | 100% in Cash | | | |
| Schedul | o for E-Auction: | Action to the second se | | | |
| Sr. No. | Activity | Date & Time | | | |
| 1. | Submission of Expression of Interest ("EOI")* | July 21, 2022 latest by 5:00 PM | | | |
| 2, | Execution of Non-Disclosure Agreement ("NDA") (if not already executed with ICICI Bank) | July 26, 2022 latest by 5:00 PM | | | |
| 3. | Release of Offer Document along with Preliminary Information Memorandum ("PIM") | July 26, 2022 | | | |
| 4. | Access to data room for due diligence | July 28, 2022 to August 16, 2022 (between 10:00 AM to 5:00 PM) | | | |
| 5. | Submission of Bid Form | August 17, 2022 latest by 4:00 PM | | | |
| 6. | Process of e-bidding | August 18, 2022 from 03:00 PM to 04:00 PM with auto extension of five minutestill sale is completed | | | |

by post at ICICI Bank Limited, ICICI Bank Ltd, ICICI Bank Towers, Pict No. 12, Financial District, Nanakramguda Gachibowli, Hyderabad-500032, This envelope should be addressed to Mr. Sreedhar Inampudi, Contact No.

9959500579 or Mr. Pavankumar G V, Contact No: 9701365270.
ICICI Bank will not be responsible/liable in case of non-receipt of EOI by ICICI Bank for the reasons beyond the control of the Bank. Interested Parties are expected to take efforts to find out the status of communication hem to ICICI Bank to ensure their participation in the auction process.

The sale of aforesaid Financial Asset is on "As is Where is Basis", "As is What is Basis", "Whatever There is Basis and "Without Recourse Basis".

The e-birding process will be conducted through M/s e-Procurement Technologies Ltd (Auctiontiger) on the website of auction agency i.e. https://lcicibank.auctiontiger.net on August 18, 2022between 3:00 PM to 4:00 PM with auto extension of five minutes till sale is completed. The e-bidding process shall be subject to terms & conditions contained in the offer document which will be made available to Parties post execution of NDA. Details of terms and condition of auction are available on https://icicibank.auctiontiger.net.

For any further clarifications with regard to data room, terms and conditions of the auction or submission of EOI/ Bids, kindly contact Mr. Sreedhar Inampudi, ICICI Bank Towers, Plot No.: 12, Financial District, Nanakramguda, Gachibowli, Hyderabad - 500 032, Contact No: 9959500579 or write at sreedhar.l@lcicibank.com. This notice and contents hereof are subject to any prevailing laws, rules and regulations of India.

SD/- Authorized Officer ICICI Bank Limited

FINANCIAL EXPRESS

SEAMEC LIMITED

CIN: L63032MH1986PLC154910
Regd. & Corporate Office: A 901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road. dheri (East) Mumbai - 400 093, India. | Tel: +91-22-66941800; Fax +91-22-66941818

NOTICE OF 35TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") Only on Wednesday, August 10, 2022 at 04:00 P.M. (IST) to transact the business as set out in the Notice of the AGM.

accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs date oril 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020 lanuary 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), the Company has sent Notice of the 35" AGM along with a weblink to access the Integrated Annual Report 2021-22 on Thursday, July 14, 2022, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent / Depository Participants ('DPs'). The Company shall send a physical copy of the Integrated Annual Report 2021-22 to those Members who request for the same at contact@seamec.in mentioning their Folio No. / DP ID and Client ID. The Integrated Annual Report 2021-22 of the Company along with Notice and the explanatory Statement of the 35th AGM is available on the website of the Company ttps://www.seamec.in/attachments/SEAMEC%20Annual%20Report%20 20FY%202021-22.pdf and on the websites of the Stock Exchanges viz

ebsite of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretaria Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the MCA Circulars, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before / during the AGM in respect of the business to be ransacted as mentioned in the Notice of the 35th AGM and for this purpose, the Company as appointed NSDL for facilitating voting through electronic means.

www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notes to the Notice of the 35 GM. Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility would be available during the following period

| Commencement of remote e-Voting | Saturday, August 6, 2022 (9.00 a.m. IST) |
|---------------------------------|--|
| Conclusion of remote e-Voting | Tuesday, August 9, 2022 (5.00 p.m. IST) |

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-ur equity share capital of the Company as on Wednesday, August 3, 2022 ('cut-off date') The facility of remote e-Voting shall also be made available during the Meeting and sha be disabled 30 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the be disabled 30 minutes after the conclusion of the weeling, wembers authoring the Meeting, who have not already cast their vote by remote e-Votling shall be able to exercise their right during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may attend the Meeting electronically but shall not be entitled to vote again on such
- A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode and who becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID. and password for casting the vote.
- Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires share of the Company and becomes a Member of the Company after despatch of the Notice and holds shares as on the cut-off date may follow the login process mentioned in the Notes to Notice of the AGM. Members can also login by using the existing login credentials of the demat account held through DPs registered with NSDL or Central Depository Services (India) Limited ("CDSL") for remote e-Voting facility.
- . A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGN

M/s. Satyajit Mishra & Co., Practicing Company Secretaries has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner. In case of any queries/grievances pertaining to remote e-Vot (before / during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) fo shareholders and e-Voting user manual for shareholders available in the 'Download ection of www.evoting.nsdl.com or call NSDL on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal sistant Vice President, NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at the signated email IDs: amity@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in. Helpdesk for Individua reholders holding securities in dernat mode for any technical issues related to logir ough Depository i.e. NSDL and CDSL:

| Login type | Helpdesk details |
|----------------------------|---|
| olding securities in demat | Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.ir or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 |
| olding securities in demat | Members facing any technical issue in login car contact CDSL helpdesk by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 or 022-23058542-43 |

Date: July 14, 2022 President - Corporate Affairs, Legal and Company Secretar

दिनांक १५ जुलै, २०२२

नानकी ग्रेवाल मागीदार वाहिया घांटी ऑग्ड कंपनी (याचिकाकत्यांकरिता वकील) पता : २रा मजला, एन.एम. वाहीया बिल्डिंग. १२३, महात्मा गांधी रोड, मुंबई-४०० ००१

A ICICI Bank

नोंड<mark>णीकत कार्यांसय:</mark> आय सी आय सी आय बैंक टॉवर, साक्षळी सर्कल जवळ, जुना पदरा रोड, वडोदरा - 390 007, गुजरात कॉपरिट ऑफिस: जाय सी जाय सी जाय बैंक टॉवर्स, वांद्रे कर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे पर्व मंबई - 400 051, महाराष्ट

> शाखा पुनर्स्थापना करण्याबाबतची सूचना आय सी आय सी आय बैंक लि., मुंबई-विलेपालें शाखा

आम्ही आपणास कळव इच्छितो की 19 सप्टेंबर 2022 पासून आम्ही अधिक सोयीस्कर ठिकाणी स्थलांतर करत आहोत. नवीन ठिकाणाचा पत्ता खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.

नबीन स्थान: आय सी आय सी आय बँक ति., तळमजता, दुकान क्रमांक 1 ते 4 आणि कार्यातय क्रमांक 1 आणि 2, वरतक्ष्मी सीएचएस सिमिटेड, 22, हनुमान रोड, विसेपार्ले पूर्व, मुंबई, महाराष्ट्र - 400057

तुमच्या खाते क्रमांकामध्ये किंवा तुम्हाला जारी केलेल्या सुरक्षा आयटममध्ये कोणताही बदल होणार नाही.

आमच्या जुनी मुंबई-विलेपार्ने शाखा शाखेत लॉकर घारण करणाऱ्या ग्राहकांसाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे लागू आहेत.

आमच्या शाखेचे स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेत, आम्ही वर नमूद केत्याप्रमाणे सुरक्षित ठेव लॉकर देखील पत्त्यावर स्थलांतरित करणार आहोत. लॉकर युनिट्सचे स्थलांतर 17 सप्टेंबर 2022 पासन सरू होईल आणि ते 19 सप्टेंबर 2022 रोजी नवीन ठिकाणी स्थापित केले

जर तुम्हाला तुमचे लॉकर नवीन ठिकाणी चालू ठेवायचे असतील तर आम्ही तुम्हाला तुमचे लॉकर रिकामे करण्याची आणि त्यातील सामग्रीचा ताबा घेण्याची विनंती करतो. कृपया 17 सप्टेंबर 2022 पूर्वी असे करा. तुम्ही 19 सप्टेंबर 2022 नंतर बैंकिंग तासोदरम्यान तुमच्या सोयीनुसार नवीन ठिकाणी त्या पुन्हा ठेवू शकता.

जर तुम्ही तुमचे लॉकर रिकामे करू शकत नसाल, तर आम्हाता लॉकर युनिट्स, त्यातील सामग्रीसह हलवावे लागतील. लॉकर युनिट्स योग्य देखरेखीखाली हलवले जातील आणि त्यांना काळजीपूर्वक हाताळण्यासाठी प्रत्येक खबरदारी घेतली जाईल.

सर्वोत्तम सेवेसाठी सदैव वचनबद्ध.

प्रामाणिकपणे,

शासा व्यवस्थापक, मुंबई-विलेपार्ले शासा

जाहीर सुचना

सुबना याद्वारे देण्यात येत आहे की, श्रीम. राणी साहेब कांचनमाला राजे महाराजा प्रताप सिंग राव घोसले, है से. घरती बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. कदून दिनांकीत १४ ऑक्टोबर, १९९६ रोजीचा विक्री विलोख सदर संपादन केल्यानुसार गाव पोइसर, तातुका बोरिवलीच्या सी.टी.एस. क्र. ४९१, ६१४ घारक जमिनीवर बांचकामित ठाकूर कॉम्प्लेक्स, कॉदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१. येथील न्यू गोकुळ गार्डन को-ऑपरेटिख हाऊसिंग सोसायटी लि. च्या भाग भांड्यल/मिळकतीमधील शेअर प्रमाणपत्र क्र. ५८ अन्वये जारी विभिन्न क्र. २८६ ते २९० घारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ शेअर्स आणि तळ मजल्यावर, विंग "डब्ल्यू", फ्लॅट क्र. ०४ चे मूळ मालक होते. सदर श्रीम. राणी साहेब कांचनमाला राजे बहाराजा प्रताप सिंग राव भोसले, यांचे त्यानंतर दिनांक २८ मार्च, १९९५ रोजी निधन ज्ञाले व त्यांच्या मागे एक रितसर निष्पादित मृत्युपत्र मागे सोड्न गेली, यामध्ये त्यांचे एकमेव मुलगी सन्यानीय राणी साहेब सी. उद्यानी राजे घोसले वांच्या बाजूने आणि करिता सदर फ्लॅट मधील संपूर्ण भाग, हक आणि हितसंबंध मृत्युपत्रित दान म्हणून दिला. सदर सन्मानीय राणी साहेब सी. उदयानी राजे मोसले गांनी त्यानंतर अनु. क्र. बीडीआर-५-३९७४-२००३. अंतर्गत हमीच्या उपनिबंधकांच्या कार्यालयात रितसर नोंदणी करून दिनांक २३ जुलै, २००३ रोजीच्या विक्री कारारमार्फत १) श्रीम. शिवानी शाम दरेकर आणि २) श्री. शाम जी. दरेकर यांच्याकडे विक्री, हस्तांतर आणि अधिहस्तांकन केले. सदर श्रीम. शिचानी शाम दरेकर यांनी त्यानंतर अनु. क्र बीडीआर-५-५२७३-२००४. अंतर्गत हमीच्या उपनिबंधकांच्या कार्यालयात रितसर नींदणी करून दिनांक २० मे, २००४ रोजीच्या विक्री कारारमार्फत औ. घरत जयंतीलाल धामेचा यांच्याकडे विक्री, हस्तांतर आणि अपिहस्तांकन केले. सदर त्री. मरत जयंतीलाल घामेचा हे सदर फ्लेंटचे एकमेव आमि निर्विवाद मालक असल्याने सदर फ्लॅटच्या शांततापूर्वक प्रत्यक्ष ताब्यामध्ये आहेत. तसेच कोणत्याही प्रकारे पारापासून मुक्त स्मष्ट आणि पणन वोग्य नामपिकारपारक आहेत, हे आता आमच्या अशिलांच्या बाजूने आणि करिता फ्लॅट क्र. ४ आणि सदर शेअसं सर्व लाम व विशेषाधिकारांसमवेत विक्री, हस्तांतरण, अधिहस्तांकन व अधिहस्तांतरण करू इच्छित आहेत व माज्या अशिलांच्या नावे सदर फ्लॅटचा प्रत्यक्ष ताबासुद्धा प्रदान करू इच्छित आहेत.

कोणाही व्यक्ती / मंडळ यांचा वरील निर्देशित सदर शेअर्स व फ्लॅट व/वा तिच्या कोणत्याही भागासंदर्भात वा हिश्रयासंदर्भात कोणतेही करार वा दस्तावेजासंदर्भात कोणताही करार, दस्तावेज लिखित बाबी व/वा विक्री, गहाण, न्यास, घारणाधिकार, ताबा, भेट, उत्तराधिकार, विमोचन, भाहेकरार वा अन्य कोणत्याही स्वरूपात व/वा सदर मूळ हक्क करार व दस्तावेज धारण असल्यासंदर्भात कोणताही दावा वा हरकत असल्यास त्यांनी त्यासंदर्भात आम्हाला सदर सचना जारी ब्रात्याच्या तारखेपासन ७ दिवसांच्या आत कागदोपत्री पराव्यासमवेत लिखित स्वकपात सवित करावे अन्यवा अशा कोणाही व्यक्ती/मंडळ यांचा त्यांच्याद्वारे व/वा त्यांच्या वतीने कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा वा मागणी, हरकती वा अडथळा आदी असल्यास ते स्वीकारते जाणार नाहीत व आमचे अशील सदर शेअर्स व फ्लॅटचे संपादन व खरेदी करण्यास पात्र असतील व त्यानुसार त्यांचा प्रत्यक्ष ताब

विनांक: १५ जुलै, २०२२

मे. ए. एन. एस. लीगल सर्धिसेस करित ही - १०. पालें कंपनी सहकार मार्ग, विलेपालैं (पूर्व), मुंबई - ४०० ०५७. SEAMEC LIMITED

सीआवएन:एल६३०३२एमण्य १९८६पीएलसी१५४९१०

नोंवणी आणि कॉपरिट कार्यालय : ए-९०१- ९वा मजला, २१५ ॲटीवम, अंघेरी कुर्ला रोड, अंघेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३. भारतः। कोन :+ ९१-२२-६६९४१८०० : फॅक्स : +९१-२२-६६९४१८१८ ई-मेल: contact@seamec.in | चेचसाईट: www.seamec.in

३५ च्या वार्षिक मर्वसाधारण सभेची सचना आणि रिमोट ई-स्टोटींगची महोती

बाद्वारे सूचना देण्यात बेते की, कंपनीच्या समासदांची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण समा ("एजीएम") फेंक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/अदर ऑडिओ - व्हिज्बुझल पिन्स ("ओएव्हीएय" गर्फत बुधवार, १० ऑगस्ट, २०२२ रोजी सं. ०४:०० वा. (भाप्रबे) एवीएमच्या सुबनेत मांडलेले तमकाज करण्यामात्री होईल

एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १४ हिसेंबर, २०२१ आणि ५ में, २०२२ दिनाकित निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली जनरल सक्र्युलर्स (फ्कॉरेत उद्घेख 'एमसीए सक्युलर्स') आणि सिक्युरिटीय अंड एक्सर्जेज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेली १२ में, २०२०, १५ बानेवारी, २०२१ व १३ मे, २०२२ दिनांकित सर्क्युलर्स ("सेबी सक्युलस") ला अनुसकन कंपनीने न्यांचे इमेल ॲंडेसेस कंपनी/रविस्टार औंड टान्सफर एजंट/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस ('डीपीज') कडे नॉटवले आहेत त्या समासदांना इलेक्टॉनिक माध्यमातून गुरुवार, १४ जुलै, २०२२ रोजी एकात्मिक वार्षिक अहवाल २०२१-२२ पाहण्यासाठी एका वेबलिकसह ३५ व्या एजीएमची सूचना पाठवली आहे. जे समासद त्यांच्या फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायंट आयडी नमृद करून contact@seamec.in येथे त्यासाठी विनंती करतील त्या समासदांना कंपनी एकात्मिक वार्षिक अहवाल २०२१-२२ ची एक प्रत्यक्ष प्रत पाठवतील. सचना आणि ३५ व्या एजीएमचे स्पष्टीकरणात्मक निवेदन यासह कंपनीचा एकात्मिक वार्विक अहवाल २०२१-२२ कंपनीची वेबसाईट https://www.seamec.ln/attachmenta/SEAMEC%20 Annual%20Recont%20-%20FY%202021-22.pdf वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच www.bseindla.com आणि www.nseindla.com वर उपलब्ध आहे. त्याची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीच डिपाक्किटरी लिपिटेड ('एनएसडीएल') ची चेबसाईट www.evoling.nsdl.com वर सुप्दा उपलब्ध आहे.

रिमोट ई-म्होटींग:

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २०, इन्स्टिट्युट आँफ कंपनी सेक्रेटरिव ऑफ इंडियाने वारी केलेले सर्वसाधारण समांवरील सेक्रेटरीयल स्टैंडर्ड ('एसएस-२') आणि एमसीए सर्क्युलर्स सहवाचता सेबी (लिस्टिंग ऑस्लिगेशन्स अँड डिस्क्लोबर रिक्वायरमेँट्स) रेम्युलेशन्स, २०१५ चे रेम्युलेशन ४४ च्या अनुपालना कंपनी तिच्या समासदांना ३५ व्या एबीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या करावयाच्या कामकाबाच्या संबंधात एबीएम पूर्वी /मध्ये रिमोट ई-व्होटिंगची सुविधा पुरवत आहे आणि हुधा कारणासाठी कंपनीने इलेक्ट्रॉनिव व्यमातुन मतदानाची सोय करण्याकरिता एनएसडीएलची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-व्होटीगसाठी तपशिलवार निर्देश वेध क्या एबीएमच्या सूचनेच्या टीपांमच्ये दिले आहेत. त्पासदांनी कृपया पुढील बाबी ध्यानांत घ्याव्यात

रिमोट ई-व्होरिंग सुविधा खालील कालावधीत उपबल्ध असेल

रिमोट ई-व्होटिंगची सुरूवात शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२ (स. ९.०० वा. भाप्रवे) रिमोट ई-व्होटिंगची समामी मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२ (सं. ५.०० वा. भाग्रवे)

त्वानंतर यतद्वासाठी रिमोट ई-व्होटींग मॉडपुल एनएसडीएलकडून निष्क्रिय केले बाईल आणि सर तारीख आणि बेळेनंतर समासदांना इलेक्ट्रॉनिक पघ्दतीने मत देण्याची अनुमती नसेल.

- समासदांचे मतदान अधिकार बुधवार, ३ ऑगस्ट, २०२२ ("कट-ऑफ डेट') रोजीस कंपनीच मरणा झालेल्या सममाग मांडवलाच्या त्यांच्या हिरस्याच्या प्रमाणात असतील. रिमोट ई-व्होटींगर्व सुविधा समेस सुध्दा उपतब्ध केली बाईल आणि समा संपत्वानंतर ३० मिनिटांनी निष्क्रिय केली गर्डल, समेत हजर असलेल्या ज्या समासदांनी रिमोट ई-म्होटींगने आधीब त्वांचे मत दिले नसेत त्यांना समेमच्ये त्यांचे अधिकार वापरणे शक्य होईल. समासदाने एकदा का एखाद्या ठरावावर मत दिले की, त्यानंतर त्यात बदल करण्याची अनुमती नाही. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ डेट रोजीस समासदांच्या नौदवहीत/लामार्थी पालकांच्या नौदवहीत नौदवले असेल त्याच एवीएम पूर्वी/मध्ये रिमोट ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. ज्या समासदांनी समेपूर्वी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले असेल ते इलेक्ट्रॉनिक पघ्दतीने समेला हजर राह शकतात परंतु अशा ठरावांवर पन्हा यत देण्यास ते हक्कदार बसतील.
- प्रत्यक्ष स्वरूपात रोख धारण करणारे मागधारक किंवा बिगर-वैवक्तिक मागधारक व जे सूचना पाठवत्यानंतर कंपनीचे समासद बनले आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील ते evoting.nsdi.com वर एक विनंती पाठवन रिमोट ई-क्रोटींगसाठी आधीच एनएसडीएलकडे र्गोदणीकृत असेल तर तो/ती मत देण्यासाठी त्याच्या/तिच्या सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड
- इलेक्टॉनिक स्वरूपात रोखे घारण करणारे वैयक्तिक मागघारक व ज्यांनी सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअसं संपादित करून कंपनीचे समासद बनले आणि कट-ऑफ हेट रोबीस शेअसं धारण करतात त्यांनी प्रजीपमच्या सबनेच्या टीपांमच्ये दिलेली लॉगीन प्रक्रिया अनुसराबी, समासद रिमोट ई-व्योटींग सविषेसाठी एनएसडीएस किंवा सेंट्रल डिपॉफ़िटरी सर्व्हांसेंस (इंडिवा) सिमिटेड ('सीडीएसएस') कडे नोंदणी केलेल्या डीपीय मार्फत घारण केलेल्या हिमंट खाल्याचे सच्याचे लॉगीन क्रेवेन्सीअल वापरुवही लॉगीन करू शकतात
- जी व्यक्ती कट-ऑफ डेट रोजीस समासद नसेल तीने एजीएमची सूचना फक्त माहीतीसाठी दिल्याचे

बीएम पूर्वी/मध्ये रिमोट ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पादर्शकपणे पार पाडण्यासाठी तपासणी मधिकारी म्हणून मे. सत्यजीत मिश्रा अँड कं.; व्यावसायीक कंपनी सेक्रेटरीज वांची नियुक्ती केली आहे. रिमोट ई-व्होटींग (एजीएम पूर्वी/मध्ये) संबंधित कोजत्वाही चौकरा।/तक्रारींच्या बाबतीत तप्ही www.evoling.nedi.com च्या 'हाऊनसोहस' सेक्शनपच्चे उपसच्च भागघारकांसाठी फ्रिक्वेंटती आस्वह विश्वन्स (एफएक्युव) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाह् शकता किया नएसडीएलला टोल-फ्री क्रमांक: १८००१०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर कॉल करू शकता किंवा evoting.nsdl.co.in वर विनंती पाठवू शकता किंवा श्री. अमित विशाल, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, नएसडीएल किंवा श्रीमती पद्भवी म्हात्रे. सिनियर मॅनेजर, एनएसडीएलशी निर्घारित ई-मेल आयडीज amity@nsdl.co.in किंवा pallayid@nsdl.co.in वर संपर्क साधू शकता. एनएसडीएल आणि टीएसएल ह्या डिपॉझिटरी मार्फत लॉगीनशी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्येसाठी डिमेंट पघ्दतीने

| ख धारण करणाऱ्या वयाक्तक मागध | 100000000000000000000000000000000000000 | | |
|---|--|--|--|
| लॉगीन प्रकार | हेल्पडेस्क तपशील | | |
| लएसडीएलंकडे डिमॅट स्वरूपात ोखे घारण करणारे वैयक्तिक गागघारक | लॉगीन मध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे समासद <u>oyoting.nsdl.co.in</u> वर एक विनंती पाठवृत किंवा टोल फ्री क्र.: १८००१०२० ९९०/१८०० २२४ ४३० वर कॉल करून एनएसडीएल हेत्यडेस्कशी संपर्क साथ शकतात. | | |
| र्टूल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) कडे डिमॅट स्वरूपात रोखे घारण करणारे वैयक्तिक मागधारक | लांगीन मध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणारे समासद् helpdesk.evoting@cdslindle.com वर एक विनंती पाठवृन किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४२-४३ वर कॉल करून सीटीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात. | | |

संबालक मंडळाच्या आवेशावरू सही /

दिनांकः १४ जुलै, २०२२

ठिकाण:मंबर्ड

प्रेसिबेंट- कॉपॉरेट अफेअर्स लिगल अंब कंपनी सेकेटरी

व्रीमानकर, फ्लॅंट नं. १९ कबीर हाऊस, प्लॉट नं. २०/१५, समोर. सहकार मार्केट, वडाळा (प), मुंबई -

3. भी. हवां सालवीय हारा त्यांची आई आणि घटीत कुळपुखत्यार सी. मंजुळा त्रीमानकर, फ्लॉट नं. ११ कबीर हाऊस, प्लॉट नं. २०/१५, समोर. सहकार मार्केट, वडाळा (प), मुंबई -

x भी पावना नोशी

द्वारा तिची आई आणि घटीत कुळप्यत्यार सी, मंज्ञा बीयानकर, फ्लॉट नं. ११ डबीर हाऊस, प्लॉट न २०/१५, समीर. सहकार माकेंट, बढाका (प), मंबर् -TREET

५. मे. स्टुडिओ सिनिश्वा १५८, चिनाँव मैंन्सान, वॉर्डन रोड, मुंबई - ४००००६ ६. सी. सुनीता कीशिक श्रीपानकर

२२. कसीर शास्त्रमः प्रमॉट सं २०/१५ सहकार नगर मार्केट समोर, वडाळा (प.). मंबई -४०००३१ भी, कोशिक श्रीमानकर

१२ कमीर बारस्य प्रजॉट सं २०/१५ सहकार नगर मार्केट समोर, वडाळा (प.).

मुंबई -४०००३१सूचना घ्याबी की, एम. ए. इ. १४२ सन २०१० मधील ०७/०३/२०११ रोजी पीठासिन अधिकारी, डी.आर.टी.-॥ यांनी मंजर केलेल्य मादेशावरीत अपिल १४/०७/२०११ रोजी मपिलदारांच्या विकलांद्वारे सादर करण्यात आले होते आणि सदर न्यावाधिकरणात किरकोळ अपिल क्र. ३३ सन २०१३ म्हणून नौंद्विण्यात आले होते, ज्याअर्थी सदर अपिल २७.०६.२०१४ रोजी

सन्याननीय अध्यक्षांद्वारे कस्रीमुळे खारीच करण्यात आले होते आणि अपिलद्दरांनी पुनस्वापना अर्ब दाखल करण्यास उशिर ज्ञाल्यामुळे माफीसाठी अर्जासह सदर अपिलाच्या पुर्नस्थापना अर्ज दाखल केला आहे. सदर अर्ज अनुक्रमे सदर न्यायाधिकरणात एम.ए. क्र. ८७३ सन २०१४ आणि ६५५ सन २०१९ म्हणुन नौंदवण्यात आला आहे.

रिज. ए.डी. द्वारे सदर अपिल मेमोसह सूचना बजावण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्यात आले परंतु उत्तरवार्दींना पाठविलेला तिफाफा हा 'दावारहित' शेऱ्यासह टपाल प्राधिकरणाकडुन परत आला. त्यामुळे तुमच्या माहितीकरिता प्रकाशनाद्वारे सूचना. अपिल मेमोरेंडमची प्रत कृपया श्री. जमशेद

अन्यारीअपिलाहारांकरिता वकील ज्यांचे कार्यालय आहे, शाह चेंबर्स, १ ला मजला, ४४, मास्ती लेन, बीएमसी दवाखान्यासमोर, डॉ. डी.एन. रोडलगत, फोर्ट, मुंबई- ४००००१ यांचेकजून प्राप्त करावी. तुम्ही काही असल्यास उत्तराकरिता १८/८/२०२२ रोजी निम्नस्थाकरीकार्यसमीर क्यर राह शकता.

अर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या वतीने तुमचे वकील किंवा सदर खटल्यात तुमच्यासाठी काम करण्यासाठी प्राचिकृत अन्य व्यक्तीद्वारे हजर राष्ट्रीला नाहीत तर तमच्या गैरहजेरीत सुनावणी होऊन निर्णय केला

सदर १२ एप्रिल, २०२२ रोजी माझ्या इस्ते आणि सदर



∆cvas

निबंधक

म्हणजेच www.lreps.gov.ln वर अपलोड केला आहे. ज्या संस्थांना वरील ई-निविदा मध्ये पाग वाही व्यक्तीस सदर दुकानासंदर्भात हक्क, अधिकार, दावा, स्वारस्य किंवा कर्ज घेण्यास इच्छिक असल्यास त्यांना वरील असल्यास त्यांनी ते सदर नोटीस प्रसिद्ध वेबसाईटवर इलेक्टॉनिकली नोंदणी करण्यास सहा गल्यापासन १५ दिवसांचे आत कागदोपत्री टेक्यात येत आहे. सटा ई-टेंबर मापेश प्रत्यक्ष बोली रहवासदीत खालील प्रस्वावा कळवावे स्वीकारते जाणार नाही. २. निविदाकाराने यानंतर आलेल्या दाव्यांचा कोणताही विचार भागभाविताम् प्राप्ति स्थानमा भाँउनार्वत हेन ला जाणार नाही आणि विक्री पूर्ण केली जाईल. करण्या आवश्यक आहे. ३. छा निविदाचे तपशिल

> श्रीमती अवनि सनिल कक्कड र ०५९ हर्क प्राप्ता <mark>यांच्याकरीता आणि वतीने</mark> 2747./ रलाकर टी. मित्रा

दिनांक : १५/०७/२०२२ ठिकाण : मुंबई

???\$\$\$\$3\$\$\\ **\$**\$\$\$0\$\$\$ee BA.,B.Ed.LL.B (बकील, मुंबई उच्च न्यायालय) पत्ता : एसीबीए, ३रा मजला, एम.एम. कोर्ट अंधेरी, अंधेरी (पूर्व), मुंबई : ४०००६९

मुंबई, शुक्रवार, १५ जुलै २०२२ | नव शक्ति १५ हित, त्यामुळे तमाम जनतेस बिनती केली जाते । आहेत, त्यामुळे तमाम जनतेस बिनती केली जाते हक्क, अधिकार, दावा, स्वारस्य किंवा कर्ज असल्वास त्यांनी ते सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत कागदोपत्री पराव्यासहीत खालील पत्यावर कळवावे. लाउंका आजेटमा शकांका ब्लेमकारी विकास केला जाणार नाजी आणि विकी पर्ण केली जार्रल दिनांक : १५/०७/२०२२ ठिकाण : मंबई श्री सुनिल जयंतिलाल कक्कड यांच्याकरीता आणि वतीने

> रत्नाकर टी. मिश्रा 2325560332 \ \$EE58055580 BA.,B.Ed.LL.B (वकील, मुंबई उच्च न्यायालय) पता : एसीबीए, इस मजला, एम एम, कोर्ट अंधेरी, अंधेरी (पूर्व), मुंबई : ४०००६९.

विक्री सुचना

चारभूजा इंडस्ट्रीज पायव्हेट लिमिटेड (समापनानील) परिसमापकः श्री अनिल गोगल

परिसमापकाचा प्रस्कृष्य साचा पता : ई-१००, कलाल क्रांतजी, यटर कलाल-1, बचा दिही-११००४८ - मेंग्र: assetsale f@aaainsolvency in. assetsale2@aaainsolvency in. anilyoe[@aaainsolvency.com भयके : (कि. युक्तीत सम्मतिका (की. जासिक) + ५१ ८८००८६५२८४

ई-लिलाव

इन्सॉल्यन्सी औड बेकरप्टसी कोड. २०१६ अंतर्गत पत्तांची ई-लिलाव विकी ई-तिताचाची तारीख आणि चेळ : १८ ऑगस्ट, २०२२ रोजी दु. ३.०० वा. पासून सं. ५.०० वा. पर्यंत (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद एक्सरेन्शन्ससह) इंअर सावरीकरणाची अंतिम तारिखः १६ ऑगस्ट, २०२२

दिनांक ०२ मे, २०१९ च्या आदेशाद्वारे (जो परिसपापकांना ०८ मे, २०१९ रोजी कळविला) नामदार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायापिकरण, मंबई वांनी निकुक्त केलेस्वा परिसमापकांककृत तथार करण्यात आलेस्वा समापन संपत्तीचा माग बनणाऱ्या चारपुजा इडस्ट्रीज प्रायखेट लिपिटेड (संचापवातील) च्या मासकीच्या मता आणि पिळकतींची विक्री, विक्री ई-लिलाव प्लेटफॉर्म Mtps://lasa.auctiontiger.net मार्फत

| मत्ता | म्लॉक | | इ.अ.र. रक्कम | वाडीचे मृल्य | |
|--|-------|--------------|------------------|-----------------|--|
| गीरिवृती इंडस्ट्रीअस क्षेत्र, गाव घांडवा, तासूका प्रिंगना, जिल्हा नागपुर वेथे स्थित इंडस्ट्रीअस गडेपङ्गापारक बगीन (एमआबडीसी) प्लॉट क्र. बे–१९/२, मोबबापित १०,००० ची. मीटर्स | Ų | १.४१ कोटी | १४ लाख | ५ लाख | |

ई-तिसाव "जले आहे जेवे आहे", "जले आहे जे आहे" आणि "जे बाही आहे तेथे आहे तत्वाने" यान्यताप्राप्त सेवा प्रवठादार प्रकृतेच मे. ई-प्रोक्युपेंट टेक्पॉलॉबीज सिमिटेड यांच्या मार्फत घेण्यात वेईस आणि अटी आणि शती साठी सेवा प्रवठादार वांची वेबसाईट म्हणजेब https://aea.euctiontiger.net वाचा आणि एएए इन्सॉह्बन्सी ग्रोफेशनहस एसएसपी म्हणजेब https://insolvencyandbankruptcy.in/oublic-ennouncement/charbhula-industries-private-ilmited/ वा संदर्भ

अनिल गोएल

चारमुजा इंडस्ट्रीज प्रायब्हेट लिपिटेडच्या प्रकरणातील परिसमापव आववीबीआय (नॉ.क्र. - आयवीबीआय/आयपीए-००१/आवपी-पी००११८/२०१७-२०१८/१०२५३) पता: 1-१०ए, फैलावा फॉलनी, ग्रेटर फैलावा-।, नधी दिल्ली- ११००४८

विनांक : १५.०७.२०२२ ठिकाण : नवी विलर्न

आणि इतर शतींकरीता कृपया वेबसाईट

www.ireps.gov.in ला भेट बा. ४. पुरील

डिब्हीजनल मेटीरवल्स मैनेजर प्रध्य रत्ये, रेजिएए

कार्यालय, मंबई सीएसएमटी-४०० ००१, ५, ही

विविता १६ ०६ २०१७ विश्वकित सार्वजिक

पापण धोरण आहेत २०१७ से पालत करते.

सिनि. डिब्बीजनल मटेरियल्स मैनेजर

नीकजी माती रोशे मंपक माचाता. वि

seectsale i Masainsolvency.in, aniloceiMasainsolvency.com संपर्क क्र.: +९१ ८८००८६५२८४ (शी. पुनीत सचवेचा/शी. चासिम)

आवास फायनान्शियर्स लिमिटेड (पूर्वी एयु हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात) (सीआयएन : एल६५९२२ आरजे २०११ पीएलसी ०३४२९७) नोंद. आणि कॉर्पोरेट कार्यालय : २०१-२०२, २ रा मजला, साऊव एंड स्ववेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपुर. ३०२०२०

लिलाव सचना

सिक्युरिटावक्रेशन ॲण्ड रिकन्स्टकान ऑफ फायनात्त्रिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्सर्गेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सर्गेट) कल्स, २००२ चे नियम ८(६) अन्वये स्वावर मतेच्य विकीकरिता ई-सिलाव विकी मचना

सर्वसाधान्य बनता आणि विशेषतः कर्वदार आणि हमीदार यांना सबना यादारे देण्यात येते की. खालील वर्णिलेल्या स्यावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे. जिवा प्रत्यक्ष कब्जा आवास फायनान्त्रायसं लि. (पर्वी एर हाऊसिंग फायनान्स लिपिटेड अशी जात) च्या प्रापिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या "जे आहे जेथे आहे", "जे आहे जसे आहे" आणि जे काही आहे तथे आहे" तत्वाने विकण्यात येणार आहेत. याबाबतचा ता

| खातातप्रमाण. | | | | | | | | | | |
|---|--|---|------------------|--|----------------------------|------------------------------|---|---|--|--|
| कर्जवार/ सह-कर्जवार/ जामीनवार/ गहाणकार बांचे नाव | रोजीस बकवाकी | १३(२) मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम | कम्बाची तारीख | विळकतीचे वर्णन | मिळकतीकरिता राखीव किंमत | मिळकतीकरि ता इसारा रकम | तिलावाची तारीख आणि चेळ | निविदा सावरीकरण, निविदा उधडने आणि आवास फायनात्शियर्स लिमिटेड येथे लिलाव | | |
| अमोल अर्नत अडखळे, सी. अनिता अनंत अडखळे, श्री. अनंत परशुराम अडखळे (खाते क.) एलएनबीओआर००३१४- १५०००१४८२ | रु. १,१८१,०८०.४१/- १३ जुलै २०२२ रोजीस | २८ बुलै २१ इ. ९९१९७१.४१/- २४ बुलै २१ रोजीस | १३ जून २२ | फ्लॅट क्र. ०१, तळ प्रवला, बी मिंग, साई हिस्सा अपार्टमेंट, गाव मोरेगाव, वालासोपाग पूर्व, वालुका वसई, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, मोजमापित ३५.३१ चौ. मी. | रु. १०६६९००/- | ह. १०६६९०/- | स. १९.०० ते दु. १.०० १६ ऑगस्ट २०२२ | शॉप क्र. ४, तळ मजला, तत्तवदीर सीएचएसएल, कार्टर रोड क्र. १, अप्युद्या बैकेजबळ, बोरीवली पूर्व, मुंबई-४०००६०, महाराष्ट्र- मारत | | |
| चागृती चगवीश राजे, सी. बथडी राजे, श्री. जितेश राणे (खाते क.) एलएनटीएचएन००३१७- १८००७२७४५ | ह. ५९४,५९७.००/- १३ जुलै २०२२ रोजीस | २६ बुलै २१ इ. ४९९५२५/- २४ जुलै २१ रोजीस | ३० जून २२ | गांव आदगांव, तालुका ग्रहापूर, बिल्हा ठाणे, महाराष्ट्र येथील फ्लॅंट क्र. ४०४, ४था मजला, इमारत क्र. ३, प्रेम नारायण रेसिटेन्सी, मारत बायर कंपनी जवळ, प्रेम नगरी (जुना स. क्र. १९/२/३) स. क्र. ५८/२/२, मोजधारित २०.१५ ची. मी. खटई क्षेत्र. | ₹. १४०२५००/- | <i>₹</i> . | स. ११.०० ते दु. १.०० १६ ऑगस्ट २०२२ | श्ला पजला, प्.श्री.चे, रेसिडेन्सी, रॉयल हाऊस, वुड मॉल मागे, एलबीएस मार्ग, ठाणे (प) – ४००६०१, महाराष्ट्र– भारत. | | |
| जितेरा जगदीरा राजे, सी. जयत्री राजे, कु. चागृती राजे (खाते क्र.) एलएनटीएचएन००३१७ - १८००७२८०३ | रु. ५७१,३५५.००/- १३ जुलै २०२२ रोजीस | २८ दुलै २१ इ. ४७०२२६/- २४ जुलै २१ रोजीस | ३० जून २२ | गाव आटगाव, तालुका शहापूर, बिल्हा डाजे, महाराष्ट्र येथील फ्लॅंट क्र. ४०४, ४था मबला, इमारत क्र. ३, प्रेम नारायण रेसिडेन्सी, प्रेम नगरी (जुना स. क्र. २९९/२/२) स. क्र. ५८/२/२, मोबपापित २०.१५ ची. मी. चटई क्षेत्र. | ₹. ₹४०२५००/- | *; १४०२५०/- | स. ११.०० ते दु. १.०० १६ ऑगस्ट २०२२ | श्ला मजला, ए.डी.बं रेसिडेन्सी, रॉयल हाऊस, बुड मॉल मागे, एलबीएस मार्ग, ठाणे (प) - ४००६०१, महाराष्ट्र- / भारत. | | |

अटी आणि शर्ती : १) निविदेत भाग भेणाऱ्या व्यक्तींना, बरील कार्यालयात लिलावाच्या तारखेस/त्या वेळी पूर्वी कार्यालयीन वेळेत जयपुर येथे देव आबास फायनान्शियर्स लिमिटेडच्या नावातील इसार अनामत रक्कम (इ.अ.र.) म्हणून राखीच किमतीच्या १०% ची पे-ऑर्डर/डीडी/ चेक सह मोहोरबंद लिफाफ्यावर उळकपणे 'मिळकतीचे नाशसाठी निविदा प्रस्ताव' असे लिहन कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपरोक्त शाखा कार्यालयातून प्राप्त केलेल्या व एवएकएल ने पुरवलेल्या निविदा प्रपत्रातील त्यांचा प्रस्ताव जमा करावा लागेल. मोहोरबंद लिफाण्यांना आवास फायनान्सिस्ट ("पूर्वी एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड") ज्या उपरोक्त कार्यालया उपलब्ध इच्युक पक्षकारांच्या उपस्थितीत उपडण्यात येईल. आवश्यकता मासल्यास, उपलब्ध बोलीदारामध्ये आपापसात बोली देखील लावण्यात येतील. बोली दशस्त्री न उरवल्यास, इ.अ.र. पत केली जाईल. २) यताब्यी बोलीदारांना मतेच्या खरेदीपोटी हातोडी आपटल्यावर २४ तासांत किंवा तात्काळ प्रारंमिक जमा म्हणून इ.अ.र. रककम समायोजित करून बोली २५% रककम जमा करावी लागेल. प्रारंमिक प्रदानापोटी सदर २५% रककम जमा करण्यात यशस्त्री बोलीदारोंनी कर्तूर केन्यास, अमा केलेली संपूर्ण इ.अ.र. जन होईल आणि विक्री किमतीची उर्वीरत रक्कम, सुपित धनकांकडून विक्री निश्चिती झाल्यानंतर १५ दिवसांत जमा केली पाहिने, उन्यास, प्राप्तिक पनकांकडून विक्री निश्चिती झाल्यानंतर १५ दिवसांत जमा केली पाहिने, असे कारण ने देता कोणतीही बोली स्वीकारण्याचे किंवा विक्री प्रक्रिया तहकून करण्याचे /युद्ध कक्तण्याचे निर्विदाद अधिकार प्राप्तिक अधिकान्यांना आहेत. वर निविदा बमा काण्याच्या तारखेस किंवा निविदा उधडण्याच्या तारखेस सरकारकदुन सुद्दी जाहीर झाली तर, लिलाव पुढील कामाच्या दिवशी भेण्यात मेईल. 😮) निरीक्षणासाठी आणि ज्या इच्छुक पक्षकारांना निविदा प्रक्रियेची